

“महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा  
पुरस्कार”- नियमावली.

महाराष्ट्र शासन

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०१७/प्र.क्र.२८/विजाभज-१

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : ०८ मार्च, २०१९.

**वाचा :** शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१६/प्र.क्र.४६७/महामंडळे, दिनांक ८/६/२०१६.

**प्रस्तावना :-**

राज्यातील वीरशैव-लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाज सेवकांना आणि यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना, महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त प्रतिवर्षी वैशाख शुद्ध (अक्षय तृतीया) या दिवशी त्यांच्या नावाने एक व्यक्ती व एका संस्थेला “महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार” देण्याचा निर्णय दिनांक ८/६/२०१६ च्या शासन निर्णयान्वये शासनाने घेतलेला आहे. सदर पुरस्काराची स्वतंत्रपणे नियमावली निर्गमित करण्याचे प्रस्तावित होते. त्यानुसार सदर शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे पुरस्काराची निवड, निकष, पात्रता, नियमावली इत्यादी बाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

वर प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे राज्यातील वीरशैव-लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी सामाजिक, कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाज सेवक आणि यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त प्रतिवर्षी वैशाख शुद्ध (अक्षय तृतीया) या दिवशी त्यांच्या नावाने एक व्यक्ती व एक संस्थेला “महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार” देवून सन्मानित करण्याबाबतच्या योजनेसाठी पुरस्काराची निवड, निकष, पात्रता, नियमावली इत्यादीबाबतचे नियम सोबतच्या परिशिष्ट अ, ब, क व ड मध्ये नमूद केलेल्या नियमावलीस शासनाची याद्वारे मान्यता देण्यात येत आहे.

२. सदरच्या पुरस्कारासाठी होणारा खर्च भागविण्यासाठी नवीन लेखाशिर्ष घेण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल.

३. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ८५/व्यय-१४ दिनांक ०८.०३.२०१९ च्या अधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे.
४. सदरहू शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०१९०३०८२०३९००३५२२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( भा. र. गावित )

सह सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा. विरोधी पक्ष नेता, विधानसभा/विधान परिषद, विधानमंडळ, मुंबई/नागपूर.
- ६) मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ७) अप्पर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव सर्व प्रशासकीय विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ८) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १./२, मुंबई/नागपूर.
- ९) जिल्हाधिकारी, सर्व जिल्हे.
- १०) संचालक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण संचालनालय, पुणे.
- ११) आयुक्त, समाजकल्याण, पुणे.
- १२) सर्व प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग.
- १३) सर्व सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग.
- १४) सर्व जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद.
- १५) निवासी लेखा परिक्षक, मुंबई.
- १६) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १७) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- १८) निवड नस्ती (विजाभज-१).

**“महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार” योजना नियमावली**  
शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण -२०१७/प्र.क्र.२८/विजाभज-१, दिनांक: ०८ मार्च, २०१९  
**परिशिष्ट- अ**

वीरशैव-लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या विकास होण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, कलात्मक, सांस्कृतिक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाज सेवक व त्यासाठी कार्य करणाऱ्या संस्था “महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार” देण्याकरीता नियम.

**नियमावली**

१	संक्षिप्त शीर्षक :	ह्या नियमांना “महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार” नियम असे संबोधण्यात यावे. हे नियम राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी लागू राहतील.
२	उद्दिष्ट :	वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दाद/दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणेकरून या समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावुन पुढे यावेत.
३	सामाजिक कार्याचे स्वरूप :	या योजनेनुसार वीरशैव-लिंगायत समाजाकरीता सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व आर्थिकदृष्ट्या कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक तसेच सामाजिक संस्था असाव्यात.
४	पुरस्कार :	<b>पुरस्कार पुढीलप्रमाणे राहतील :-</b> <b>वीरशैव- लिंगायत समाजासाठी कार्य करणारे समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिकांसाठी :-</b> १. शासनाने मान्यता दिलेले सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह २. रु.२५०००/- रोख रक्कम ३. एक शाल किंवा साडी खण आणि श्रीफळ

		<p><b>वीरशैव लिंगायत समाजासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेसाठी :-</b></p> <ol style="list-style-type: none"> <li>१. शासनाने मान्यता दिलेले सन्मानपत्र</li> <li>२. स्मृतिचिन्ह ज्यावर संस्थेचे नाव असेल</li> <li>३. रु.५१०००/- रोख रक्कम</li> <li>४. शाल व श्रीफळ</li> </ol>
५	पात्रता :	<p><b>समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिकांसाठी :-</b></p> <ol style="list-style-type: none"> <li>१) या योजनेनुसार वीरशैव-लिंगायत समाजाकरिता समाजकल्याण, समाज संघटनात्मक, कलात्मक, आध्यात्मिक प्रबोधन आणि साहित्यिक क्षेत्रात कार्य करणारे तथा कल्याणासाठी झटणाऱ्या नामवंत, समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक असावेत.</li> <li>२) वीरशैव-लिंगायत समाजासाठी कार्य करणारे समाजकल्याण, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कमीत कमी दहा वर्षे कार्य केलेले असावे.</li> <li>३) पुरस्कार देतांना अशा सामाजिक कार्यकर्त्यांचे वय खालीलप्रमाणे असावे :             <ol style="list-style-type: none"> <li>अ. पुरुषांचे वय ५० वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे.</li> <li>आ. स्त्रियांचे वय ४० वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त असावे.</li> <li>इ. अपवादात्मक प्रकरणी वरील वय शिथिल करण्याचे अधिकार शासनाने यासाठी नियुक्त केलेल्या समितीकडे राहतील.</li> </ol> </li> <li>४) कोणत्याही व्यक्तीस एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही.</li> <li>५) पुरस्कार मिळण्यास पात्रता व्यक्तिगत, मौलिक कार्यावरून ठरविण्यात येईल. समाजातील त्यांच्या पदाचा याबाबतीत विचार करण्यात येणार नाही. सदर पुरस्कार मिळण्यास आमदार/खासदार/ जिल्हा परिषद सभासद किंवा कोणताही लोकप्रतिनिधी पात्र असणार नाही. वरील क्षेत्रात कमीत कमी १० वर्षे</li> </ol>

		वैयक्तिक किंवा संघटनात्मक अभिजात कार्य करणाऱ्या व्यक्ती या पुरस्कारास पात्र असतील.
		<b>सामाजिक संस्थांसाठी पात्रता :</b>
		<p>१) समाजकल्याण क्षेत्रात वीरशैव-लिंगायत समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण, आरोग्य, अध्यात्मिक विकास करणे, अन्याय निर्मुलन करणे, अंधश्रध्दा रुढी निर्मुलन करणे, सामाजिक न्याय मिळवून देणे, समाजाला आरक्षण व संरक्षण मिळवून देणे, सामाजिक व संघटनात्मक जनजागरण करणे इ. क्षेत्रात कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना हा पुरस्कार दिला जाईल.</p> <p>२) संस्था पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट व सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट १९६०खाली संस्था नोंदणीकृत असावी.</p> <p>३) स्वयंसेवी संस्थेचे वरील क्रमांक १ मध्ये दर्शविलेले समाजकल्याण क्षेत्रातील सेवा व कार्य १० वर्षांहून अधिक असावे. विशेष मौलिक व भरीव काम करणाऱ्या संस्थांच्या बाबतीत अट अपवाद म्हणून शिथिल करण्याचे अधिकार शासन नियुक्त समितीस राहतील.</p> <p>४) स्वयंसेवी संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. तसेच तिचे कार्य व सेवा ही पक्षातीत व राजकारणापासून स्वतंत्र व अलिप्त असावे.</p> <p>५) वीरशैव-लिंगायत समाजसेवा आणि समाजाचा विकास या क्षेत्रातील कामाचा विचार करुनच हा पुरस्कार स्वयंसेवी संस्थांना दिला जाईल.</p>
६	पुरस्काराची संख्या :	<p>१) व्यक्तीसाठी एक पुरस्कार देण्यात येईल.</p> <p>२) सामाजिक संस्थांसाठी एक पुरस्कार देण्यात येईल.</p>
७	अर्जाच्या शिफारशी विषयी पध्दत व छाननी :	<b>समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिकांसाठी :-</b>
		१) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांनी त्याचे जिल्ह्यातील वीरशैव-लिंगायत समाजासाठी कार्य करणारे समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक

		<p>कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक यांचे विहित नमुन्यात अर्ज मागवून त्याची जिल्हास्तरावर आवश्यक बाबीची पडताळणी करून तो जिल्हा दक्षता समिती समोर सादर करतील.</p> <p>२) जिल्हा दक्षता समिती प्राप्त झालेले अर्ज/शिफारशी/प्रस्ताव नियम व अटी नुसार तपासून त्यामध्ये फक्त दोन व्यक्तीची शिफारस संचालक, समाजकल्याण यांचेकडे प्रस्तावासह करतील.</p> <p>३) शिफारस करणाऱ्या अधिकाऱ्यांनी /जिल्हा दक्षता समितीने त्यांच्या शिफारशी बरोबर पुढील कागदपत्रे संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना पाठवतील.</p> <p>१. शिफारस पुर्ण केलेले संपुर्ण जीवन चरित्र.</p> <p>२. विना दुराचार प्रमाणपत्र.</p> <p>३. गैरवर्तनासंबंधी खटल्यात किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र.</p> <p>४. व्यक्तीने संपादित केलेले यश किंवा उत्कृष्ट कार्य.</p> <p>५. शिफारस करण्यात येणाऱ्या व्यक्तीने समाजसेवक, कलात्मक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक व साहित्यिक क्षेत्रात केलेल्या कामासंबंधी पुरावा तथा तत्संबंधी आवश्यक कागदपत्र, प्रसिध्दी व फोटोग्राफ्स इत्यादी</p> <p>६. पासपोर्ट आकाराचे व्यक्तीचे छायाचित्र</p> <p>७. संचालक, विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, पुणे यांचेकडे किंवा शासनाकडे तथा अन्य मार्गाने आलेले वैयक्तिक अर्ज/प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत.</p> <p>८. अपूर्ण शिफारशी विचारात घेतल्या जाणार नाहीत .</p>
		<p><b>सामाजिक संस्थांसाठी :</b></p> <p>१) प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग हे आपल्या विभागातील एकुण ४ संस्थांची (उपरोक्त क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था) शिफारस संचालक, विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष</p>

		<p>मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, पुणे यांचेकडे करतील :-</p> <p>२) प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण विभाग हे शिफारस करताना खालील कागदपत्रे तपासून ती संचालकांना सादर करतील.</p> <p>अ. संस्था पब्लिक ट्रस्ट ॲक्ट व सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट .खाली पंजीबद्ध असल्याचे प्रमाणपत्र १९६०</p> <p>आ.संस्थेच्या आर्थिक व्यवहारात कोणताही गैरव्यवहार नसल्याचे प्रमाणपत्र व संस्थेचे कार्य पक्षातीत राजकारणापासून अलिप्त असल्याबाबत प्रमाणपत्र</p> <p>इ. संस्थेच्या कार्यासंबंधी माहिती व तत्संबंधी कागदपत्र तसेच संस्था कोणते भरीव कार्य करते व आतापर्यंत संस्थेने त्यांचे उद्दिष्ट कितपत साध्य केले आहे यासंबंधी अहवाल .</p> <p>ई. संस्थांच्या घटनेची प्रमाणित प्रत व मागील वर्षांचे ३ सनदी लेखापालांचे लेखापरीक्षण वार्षिक अहवाल .</p>
८	आलेल्या शिफारशीची छाननी :	जिल्हा दक्षता समितीने व विभागीय समाजकल्याण अधिकारी यांनी केलेल्या शिफारशीनुसार आलेल्या सर्व अर्जांची छाननी करून संचालक, विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, पुणे हे अर्ज/प्रस्ताव, शिफारस पुस्तिकेच्या रुपात एकत्र करून शासनाकडे विचारासाठी पाठवतील.
९	पुरस्कार जाहीर करणारे प्राधिकारी :	विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय,पुणे यांचेकडून आलेल्या एकत्रित शिफारशी /प्रस्ताव यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या उपसमिती समोर ठेवण्यात येतील.
१०	शासनाची मान्यता :	१) प्राप्त शिफारशी/ प्रस्ताव शासन नियुक्त उपसमितीकडून विचारात घेतले जातील व तपासले जातील आणि समितीच्या अंतिम शिफारशी शासनाकडे (विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाकडे) मान्यतेसाठी पाठविल्या जातील. संशयास्पद

		<p>प्रकरणीसुध्दा समितीच्या निर्णयाला शासनाची मान्यता घ्यावी लागेल. शासनाच्या मान्यतेनंतर पुरस्कार जाहीर केले जातील.</p> <p>२) शासनाची मान्यता अंतिम राहिल आणि त्याविरुद्ध अपिल करता येणार नाही.</p>
११	पुरस्काराचे वितरण :	<p>समारंभ शासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी केंद्रीय मंत्री/ राज्यपाल/मुख्यमंत्री/मंत्री/प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाईल आणि सन्मानपत्रावर विभागाचे मंत्री व विभागाचे सचिव यांच्या स्वाक्षऱ्या असतील. पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्यक्तीचे निधन झाले असेल तर त्यांच्या/तिच्या वारसाची शासनाच्या पुर्वपरवानगीने पुरस्कार घेण्यासाठी बोलाविले जाईल. पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींना हा पुरस्कार व्यक्तीशः दिला जाईल व संस्थेतर्फे हा पुरस्कार अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष अथवा संस्थेने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीला देण्यात येईल.</p>
१२	समारंभाचा दिवस :	<p>प्रतिवर्षी अक्षय तृतीया या दिवशी (महात्मा बसवेश्वर जयंती दिवशी) पुरस्कारासाठी निवडलेल्या व्यक्ति/संस्थेची घोषणा करून त्यानंतर बरोबर एक महिन्याला येणाऱ्या तारखेच्या दिवशी “महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा समारोप समारंभात” पुरस्काराचे वितरण केले जाईल.</p>
१३	खर्च :	<p>पुरस्कार वितरण समारंभ देयके आणि इतर आकस्मिक खर्च इ. करीता होणारा खर्च विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग,मंत्रालय, मुंबई यांनी संचालक, विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय,पुणे यांच्या अधिनस्त ठेवलेल्या मंजूर तरतुदीनुसार भागवावा आणि त्यासाठी सोबत जोडलेली विवरणपत्र-ब मधील कार्यपध्दती अवलंबवावी.</p>



**“महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार” योजना नियमावली**  
शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण -२०१७/प्र.क्र.२८/विजाभज-१, दिनांक: ०८ मार्च, २०१९.

**परिशिष्ट-ब**

**“महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार” समारंभासाठी खर्चाची पध्दती**

१	पुरस्कार विजेत्यास रोख बक्षिस :	रु.२५०००/- व्यक्तीसाठी. रु.५१०००/- संस्थेसाठी.
२	पुरस्कार विजेत्यास प्रवास भत्ता :	१) पुरस्कार विजेत्यास निवास स्थानापासून समारंभाच्या ठिकाणापर्यंत आणि परतीचे रेल्वेच्या पहिल्या वर्गाचे प्रवासभाडे किंवा इतर सार्वजनिक वाहनांचे /एस.टी. बसेसचे प्रत्यक्ष भाडे पुरस्कार विजेत्या आणि त्यांची पत्नी/ पती या दोघांना दिले जाईल. २) स्वयंसेवी संस्था पुरस्कार प्राप्त करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा संस्थेने प्राधिकृत केलेल्या व्यक्तीला संस्थेच्या ठिकाणापासून समारंभाच्या स्थळापर्यंत आणि परतीचे रेल्वेचे पहिल्या वर्गाचे जाण्यायेण्याचे भाडे किंवा एस.टी. बसचे भाडे किंवा इतर सार्वजनिक वाहनाचे प्रत्यक्ष भाडे दिले जाईल.
३	इतर सवलती :	पुरस्कार विजेता आणि त्याची पत्नी किंवा तिचा पती तसेच संस्थेचा प्रतिनिधी हे पुरस्कार देण्याच्या ठिकाणी तीन दिवसांपर्यंत शासनाचे पाहुणे म्हणून राहतील. पहिल्या दिवशी पुरस्कार प्राप्त व्यक्ती/ संस्थेचा प्रतिनिधी यांचे आगमन व त्यांचे स्वागत करणे, दुसऱ्या दिवशी पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करणे व तिसऱ्या दिवशी पुरस्कारार्थ्यांना प्रक्षणीय स्थळे दाखविण्याचा कार्यक्रम आयोजित करणे आणि त्यांच्या निवास, भोजन, प्रवासभत्ता आणि स्थानिक वाहतूक खर्च शासनाकडून केला जाईल.
४	सन्मानपत्र, शाल, साडी-खण इ. देणे:	१) पुरस्कार विजेत्यास/ संस्थेस सन्मानपत्र, शाल किंवा साडी-खण (ब्लाऊजचे कापड), एक श्रीफळ (नारळ) आणि पुरस्कार विजेत्याच्या पत्नीस किंवा पतीस एक श्रीफळ दिले जाईल. २) स्वयंसेवी संस्थेचा पुरस्कार मिळविलेल्या संस्थेतर्फे, पुरस्कार स्विकारणाऱ्या व्यक्तीस सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह (संस्थेचे नाव लिहिलेले), शाल व श्रीफळ दिले जाईल.
५	इतर संकीर्ण आणि आकस्मिक खर्च :	हस्तपुस्तिकेच्या छपाईसाठी आणि आमंत्रण पत्रिकेसाठी होणारा खर्च आणि इतर खर्च उदा. हॉलचे भाडे, स्टेज, माईक सिस्टीम, डिजीटल बॅनर, फर्निचर, पुष्पहार-गुच्छ, समुह छायाचित्रण, व्हिडीओ शुटींग, प्रसिध्दी, जाहिराती, साधन सामुग्री, कामगार आणि अल्पोपहार खर्च इ. खर्च योग्य तऱ्हेने करण्यात येईल.

**टीप :** संचालक, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, पुणे हे आहरण व संवितरण अधिकारी असतील आणि यासाठी लागणाऱ्या खर्चास मंजूरी देणे व ठरवून दिल्यानुसार खर्च करण्यासाठी त्यांना प्राधिकृत केले आहे व ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, हस्तपुस्तिका आणि आमंत्रण पत्रिका शासकीय मुद्रणालयाकडून छापून घेतील.

**“महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार” योजना नियमावली**  
**शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०१७/प्र.क्र.२८/विजाभज-१, दिनांक: ०८ मार्च, २०१९.**  
**परिशिष्ट -क**

**“महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार” समारंभासाठी खर्चाचा तपशील**

अ.क्र.	तपशील	रक्कम रुपये
<b>(अ)</b>	<b>व्यक्ती व संस्थांवरील खर्च</b>	
१	पुरस्कारार्थी व्यक्तीस रोख पुरस्कार प्रत्येकी (१ X २५०००/- रुपये)	२५०००.००
२	पुरस्कारार्थी संस्थेला रोख पुरस्कार प्रत्येकी (१ X ५१०००/- रुपये)	५१०००.००
३	पुरस्कारार्थी व्यक्ती व संस्थांना वुलनची शाल ( २X१०००/- रुपये ) अथवा साडी व ब्लाऊस पीस (रुपये १०००/- किंमती पर्यंत)	२०००.००
४	पुरस्कार प्राप्त व्यक्तींना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र (१X५०००/- रुपये)	५०००.००
५	पुरस्कार प्राप्त संस्थांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र (१ X ५०००/- रुपये)	५०००.००
६	भोजन खर्च, राहण्याचा खर्च ३ दिवसांसाठी, जाणे-येणे प्रवासभाडे पुरस्कारार्थी व्यक्ति, पती-पत्नीसह/ संस्थेचे दोन प्रतिनिधीसह	७५०००.००
	<b>एकुण “अ”</b>	<b>१,६३,०००.००</b>
<b>(ब)</b>	<b>समारंभाचा सामुहिक खर्च</b>	
१	पुरस्कारार्थी व्यक्ति व संस्था यांना शासकीय भोजन (१० व्यक्ति)	५०००.००
२	हॉल भाडे, रंगमंच, सजावट व हॉल सजावट इत्यादी	५००००.००
३	श्रीफळ, पुष्पहार-गुच्छ इत्यादी	१५००.००
४	समुह छायाचित्र, व्हिडीओ शुटींग, कामगार व साधन सामुग्री	२५०००.००
५	डिजीटल बॅनर, प्रसिध्दी व जाहिराती खर्च	५००००.००
६	लक्झरी बसभाडे, सरकारी वाहनाचे पेट्रोल, प्रेक्षणीय स्थळांना भेटी, हारतुरे, रेस्ट हाऊस भाडे किंवा हॉटेल्स, निवास भाडे खर्च	२५०००.००
	<b>एकुण “ब”</b>	<b>१५६५००.००</b>
	<b>एकुण “अ” + “ब”</b>	<b>३१९५००.००</b>

“महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार” योजना नियमावली  
शासन निर्णय क्रमांक : संकीर्ण-२०१६/प्र.क्र.२८/विजाभज-१, दिनांक: ०८ मार्च, २०१९.  
परिशिष्ट- ड

“महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी” एक व्यक्ती व एक संस्था यांची निवड करण्याकरीता राज्यस्तरीय निवड समिती :

वीरशैव-लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, समाज संघटनात्मक व आर्थिकदृष्ट्या विकास होण्यासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व समाज सेवकांना/ संस्थांना “महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार” ह्या राज्य पुरस्कारासाठी नियमावली करून राज्यातील एक व्यक्ति व एक संस्था यांची निवड करण्यासाठी राज्यस्तरीय निवड समिती खालीलप्रमाणे असेल.

१	मा.मंत्री (विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण )	अध्यक्ष
२	मा. राज्यमंत्री (विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण )	सदस्य
३	अपर मुख्य सचिव/ प्रधान / सचिव (विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग), मंत्रालय, मुंबई	सदस्य
४	संचालक, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, पुणे	सदस्य सचिव